

December 3, 2022

To,
Dy. General Manager
Department of Corporate Services,
BSE Ltd.,
P. J. Towers, Dalal Street,
Fort, Mumbai – 400 001

To,
The Manager - Listing,
National Stock Exchange of India Ltd.,
Plot No. C/1, G Block,
Bandra Kurla Complex,
Bandra (E), Mumbai – 400 051

Ref: Scrip Code: 543322 Ref: Scrip Name: GLS

Dear Madam/Sir,

<u>Sub: Newspaper Advertisement - Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure</u> Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of the newspaper advertisement informing about Postal Ballot Notice and e-Voting information published in Financial Express and Loksatta dated 3rd December, 2022.

You are requested to kindly take the above information on record.

Thanking you

Yours faithfully,
For Glenmark Life Sciences Limited

Rudalf Corriea
Company Secretary & Compliance Officer


Encl: As above

FINANCIAL EXPRESS

ing.

LOANS TO NBFCs ON RISE

Non-food bank credit rises 17.6%



FE BUREAU Mumbai, December 2

THE PACE OF non-food credit growth in the banking system has marginally softened after a sustained growth of well over 10% in the current financial year. The non-food credit grew by 17.57% in the fortnight ended November 18, as per the data released by the Reserve Bank of India (RBI). Non-food bank credit during the fortnight stood at ₹119.5 trillion, against

₹110.5 trillion a year ago. While personal loans growth continues to lead the credit growth, loans to NBFCs and industry are also on the rise. The sectoral data released by the RBI earlier this week shows that the bank credit to industry has increased by 13.6% in October. So far, the higher interest rate regime has so far not come in the way of growth in credit; however,

it needs to be seen if this trend continues for the remaining part of the year, according to a Bank of Baroda report.

The banking sector will not find it challenging to continue growing the credit book at the current pace as long as the risk is understood and well-priced, Dinesh Khara, chairman, State Bank of India (SBI), said. The growth is coming at a time when corporates have already deleveraged, which gives banks confidence that the path which they are treading is sustainable.

The deposit growth came at 9.6%, with the overall base ₹173 trillion as on November 18, as against ₹156 trillion a year ago. The banks are looking to raise more deposits to support the credit growth. The increase in reporates by the RBI has also transmitted to the deposits, leading to higher interest rates on deposits.

WESTERN COALFIELDS LIMITED

Coal Estate, Civil Lines, Nagpur - 440001, Maharashtra, India. Website - www.westerncoal.in NOTICE

(A Subsidiary of Coal India Limited)

"All the tenders issued by CIL and its Subsidiaries for procurement of Goods, Works and Services are available on websites of Coal India Limited www.coalindia.in, respective Subsidiary Company (WCL, www.westerncoal.in), CIL e-procurement portal https:// coalindiatenders.nic.in and Central Public Procurement Portal https://eprocure.gov.in In addition, procurement is also done through GeM Portal https://gem.gov.in".

"Give a missed call on toll free number 18002003004 to get our apps"

E-AUCTION EXTENSION NOTICE M/s SIDDHI VINAYAK POWER GENERATION & DISTRIBUTORS PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) CIN: U74140DL2011PTC219442

A17.46 MW gas-based power plant (owned by M/s Siddhi Vinayak Power Generation & Distributors Private Limited- in Liquidation) along with Civil Structures including the Plan and Non-plant Buildings of permanent character (except land), situated at Village Tena Taluka Oplad, Surat, Gujarat, is available for acquisition under Insolvency and Bankruptcy Code 2016. Interested bidders can submit the EMD and other bid documents latest by the extended date of 13.12.2022 (Till 6:00 PM) and E-Auction will be held on 15.12.2022 from 10:30 AM to 4:30 PM (unless extended in terms of the process document). The other terms and conditions of the E-Auction remain the same as per process document available a https://www.eauctions.co.in/

(Nilesh Sharma) Liquidator In the matter of Siddhi Vinayak Power Generation 8 Distributors Private Limited- in Liquidation IBBI Reg. No.: IBBI/IPA-002/IP-N00104/2017-18/1023 AFA Valid upto: 28.12.2022 Reg. Address: C-10, Lower Ground Floor, Laipat Nagar-III, New Delhi-110024 Email id: nilesh.sharma@rrrinsolvency.com

Date: 03.12.2022 svinayakliquidation@gmail.com Contact No.: +91-9811418701, +91 9654918220 Place: New Delhi



Regd.office: 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai - 400 021. Phone: 022-3555 5000. Email: investor:relations@ril.com CIN: L17110MH1973PLC019786

NOTICE

NOTICE is hereby given that the following certificate(s) issued by the Company are stated to have been lost or misplaced and Registered Holders thereof have applied for the issue of duplicate certificate(s).

Sr. No.	Folio No.	Name / Joint Names	Shares	Certificate Nos. From - To	Distinctive Nos. From - To
i	31860687	Chandir Kewalramani	100	62487028-028	2209689270-369
322	(4.5-80) NORS (8)		200	66747275-275	6883566635-834
2	9393684	Jacinta Gertrude Fernandes	300	54815219-224	1328404990-289
200	100000000000000000000000000000000000000	Menino Carlos Fernandes	700-0		
3	9561455	Kiran Jayant Gandhi	400	62652983-983	2223442423-822
4	82806733	Manish Natvarlal Pabari	40	53335220-221	1248446875-914
			18	58482472-472	1626110406-423
			18	58522324-324	1627123141-158
			40	59146484-484	194968319-358
9935	10100000000000000000000000000000000000	550CC // CC66425W/W	232	66539215-215	6863849665-896
5	35045660	Naresh K Wadhwa	20	4518865-865	73586599-618
			5	7596601-601	147932195-199
			10	10061090-090	181488660-669
			35	53203386-387	1245916556-590
			70	62252988-988	2188961974-043
	G0-0000 2-0-0-000	COLT WALL CHARGE	140	66454997-997	6857713604-743
6	9397833	Pragna Vinod Shah	400	62652537-537	2223081219-618
7	29208735	Rama Devi Koulali	40	3710097-098	57411239-278
		and the second second	18	7045371-372	143481388-405
			22	10527994-994	188336105-126
			80	53693645-647	1257810645-724
			160	62513807-807	2211538200-359
8	7293488	Rusi Maner Bilimoria	40	12988604-604	261045446-485
	-0.740,744	Roshni Rusi Bilimoria	13	14006478-481	330303283-295
			254	51725799-804	1189336669-922
9	100514551	S Sunny	36	57842470-470	1604158994-029
		32	36	62547066-066	2214117384-419
			72	66822283-283	6889599892-963
10	23958562	Sunil Pote	150	16411635-637	407914320-469
	2000 1000 1000 100	67070000000000	125	16757697-699	468544885-009
11	100519316	Sunny	36	57853582-582	1604505588-623
		5000-00500	36	62552935-935	2214597851-886
			72	66828748-748	6890205706-777
12	100725609	Sunny Hingorani	36	57859294-294	1604683556-591
		U 05	36	62555482-482	2214777620-655
			72	66831760-760	6890441074-145
13	9596682	Tansukh Dhirajlal	200	5748826-826	118878609-808
		Total	3562		

The Public is hereby warned against purchasing or dealing with these securities any way. Any person(s) who has I have any claim in regard of the securities, should lodge such claim with the Company's Registrar and Transfer Agents viz. "KFin Technologies Limited", Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, within Seven (7) days from the date of publication of this notice, failing which, the Company will proceed to issue letter(s) of confirmation in lieu of duplicate certificate(s) in respect of the aforesaid securities.

> for Reliance Industries Limited Savithri Parekh Company Secretary and Compliance Officer

Forex reserves kitty swells by \$2.9 bn to \$550.14 bn

PRESS TRUST OF INDIA Mumbai, December 2

INDIA'S FOREX RESERVES increased by \$2.9 billion to \$550.142 billion as on November 25, making it the third consecutive week of a widening in the kitty, the Reserve Bank said on Friday.

In the previous week ended November 18, the overall reserves had risen by \$2.54 billion to \$547.252 billion. In October 2021, the coun-

try's forex kitty had reached an all-time high of \$645 billion. The reserves have been declining as the central bank deploys the kitty to defend the rupee amid pressures caused majorly by global developments.



a widening in the forex kitty

consecutive week of

Foreign currency assets (FCA), a major component of the overall reserves, increased by \$3 billion to \$484.289 billion dur-

ing the week to November 25, according to the Weekly Statistical Supplement released by the RBI on Friday.

Expressed in dollar terms, the foreign currency assets include the effect of appreciation or depreciation of non-US units like the euro, pound and yen held in the foreign exchange The gold reserves decreased

by \$73 million to \$39.938 billion, it said. The special drawing rights (SDRs) were down by \$25 million to \$17.881 billion, the apex bank said. The country's reserve posi-

tion with the IMF was also down by \$14 million to \$5.033 billion in the week, the central bank data showed.

Oil steadies ahead of Opec+ meet

OIL FUTURES WERE little changed in choppy trading on Friday ahead of a meeting of the Organization of the Petroleum Exporting Countries and its allies (Opec+) on Sunday and an EU ban on Russian crude on Monday.

Brent crude futures were down 15 cents, or 0.2%, at \$86.75 per barrel by 11:33 am (1633 GMT). US West Texas Intermediate (WTI) crude

futures rose 11 cents, or 0.1%, to \$81.35 per barrel.

Both contracts dipped in and out of negative territory, but, but were on track for their first weekly gains, the biggest in two months at around 4% and 7% respectively, after three consecutive weeks of drops.

"Traders will be hesitant to be short over the weekend if and awe the market at their

Opec+ is widely expected to stick to its latest target of reducing oil production by 2 million barrels per day (bpd) when it meets on Sunday, but some analysts believe that crude prices could fall if the group does not make further **—REUTERS** cuts.

weekend meeting," said Phil Flynn, an analyst at Price Futures group.

FROM THE FRONT PAGE Parliament in February, it may

Winter session low on economic

agenda

Another key Bill expected but did not feature in the list is the proposed Competition (Amendment) Bill that was tabled in Parliament in the monsoon session. The provision is expected to capture highvalue M&A deals in the digital space. The Parliamentary Standing Committee on Finance might need some more time to thrash out the difference among members before it submits its report on the Bill.

Another amendment seeks to lower the time limit for approval of combinations to 150 days from the current 210 days. The ministry of corporate affairs is understood to have submitted that this will ensure faster approvals and has also highlighted that most of its approvals come well before the 210-day deadline.

The government has also delayed an amendment to the Companies Act to tweak rules related to buy back, auditors, among others.

While the the above Bills might be on the government agenda in the Budget session of

buy more time on Bills related to cryptocurrencies and bank privatisation.

₹5,872-crore tax demand on Grasim quashed

Globally, group corporate restructuring, through a merger or demerger have enjoyed tax neutrality owing to the principles of mutuality, he added.

In its order, the ITAT said that in the scheme of demerger, there is no applicability of provisions of Section 2 (22) (a) of the Income Tax Act. "Hence the orders of the lower authorities holding that in the present scheme of demerger, assessee company has distributed its assets to its shareholders are not sustainable and hence quashed,"it further held.

"As we have already held that, there is no deemed dividend chargeable to tax in the hands of the shareholders of the assessee company pursuant to the scheme of demerger, where the shares have been issued by Aditya Birla Capital (ABCL) to the shareholders of the Grasim Industries, consequent issues of any computation of such deemed dividend, payment of

dividend distribution tax and interest thereon does not arise, the tribunal held.


The ITAT further upheld the revenue department's powers to cast doubt on NCLT-approved

scheme of corporate restructur-

Post 2017, the tax department can challenge a scheme of corporate restructuring by applying general anti-avoidance rules (GAAR) provisions. However, the CBDT FAQ on GAAR, clearly provides that where the NCLT has explicitly and adequately considered the tax implication, GAAR ought not to be applied to a corporate

The restructuring was in pursuance of the merger of AB Nuvo with Grasim. After the merger, the financial services business was demerged to form a separate company. The demerger was approved by the National Company Law Tri bunal, Ahmedabad in 2017. The tax department had

held that as the demerger of the demerged undertaking was not in compliance with Section 2(19 AA) of the Act, the value of shares allotted by ABCL to the shareholders of the company, in consideration of the transfer and vesting of the demerged undertaking into ABCL, amounted to "dividend," within the meaning of the Act.



STATE BANK OF INDIA BRANCH-SADULSHAHAR (01779), DISTT. - SRI GANGANAGAR, (RAJ.) [Rule-8(1)] Possession Notice (For Immovable Property)

Whereas the undersigned being the Authorised officer of the State Bank Of India, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (No. 3 of 2002) and in exercise of powers conferred under section 3(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice to borrower(s) / guarantor(s) , or the date mentioned hereunder, calling upon the borrower(s) / guarantor(s), to repay the amount mentioned in the respective demand notice, within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower(s)/guarantor(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower(s)/guarantor(s) and the public general that the undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on im/her under sub section (4) of section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date mentioned against below accounts. The borrower(s) / guarantor(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/properties and

my dealings with the properties will be subject to the charge of the State Bank of India, SADULSHAHAR (01779), DISTT. - SRI GANGANAGAR, (RAJ.) for the amount specified against each as per details below less amount of recovery if any plus future The Borrower's / Guarantors attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available

to redeem the secured assets. Description of the Date of Date of Amount Name of the

Borrower(s)/ Guarantor(s)	Property	Notice	Notice	per Demand Notice
Lal and Anita Devi W/o Daulat Ram,R/o Ward No.1, Sadulshahar	All the part & parcel of property situated at Residential House Wa Distt. Sri Ganganagar, (Raj.). Stan Sh. Daulat Ram S/o Sh. Panna L	rd No.1, S	adulshahar, e name of	as on 31.08.2022 and intt. included
Daulat Ram Total Measuring: 900: :- Road, West by :- Road, North by	Sq.ft. Surrounded by As per Title De :- Madan Lal, South by :- Deep Char	ed Bounde nd	ed : East by	plus further intt., cost etc. thereon
DATE: 03.12.2022	PLACE: SRI GANGANAGAR (RAJ.	2	AUTH	ORISED OFFICER

BRITANNIA

BRITANNIA INDUSTRIES LIMITED

(Corporate Identification Number: L15412WB1918PLC002964) Registered Office: 5/1A, Hungerford Street, Kolkata - 700 017. Phone: +91 33 22872439/2057 Fax: +91 33 22872501 Website: www.britannia.co.in; E-mail id:investorrelations@britindia.com

Public Notice for Issue of Duplicate Share Certificates

Members of the general public and existing shareholders of Britannia Industries Limited ('Company') are hereby informed that the Original Share Certificates, details of which are given hereunder have been reported lost/misplaced/stolen/not received and that pursuant to requests received from concerned shareholders, the Company intends to issue duplicate share certificates in lieu of the said original Share Certificates (Face Value Re. 1/-) in their favour

Folio No.	Shareholders Name	Face Value	Distinctive Nos.	Certificate No.(s)	No. of Shares
BIL0100255	Shyamali Chatterjee jointly with Rebati Mohan Chatterjee	Re. 1/-	240313253 - 240313402	226102	150
Any person h	aving objection to issue of duplica	te Share Certifi	icates, as mentioned herein	above, may sul	omit the same, in

writing, with the Company marked to the 'Secretarial Department' at its Registered Office or send an email at investorrelations@britindia.com within 7 days from the date of publication of this Notice. In the meanwhile, members of the public are hereby cautioned against dealing in the above mentioned Share Certificates. For Britannia Industries Limited

T.V. Thulsidass Place: Bengaluru Date: 02.12.2022 Company Secretary and Compliance Officer



KAMDHENU LIMITED

CIN:L27101HR1994PLC092205 Regd. Office: 2nd Floor, Tower A, Building No. 9, DLF Cyber City, Phase-III, Gurugram (Haryana)-122002 Ph.: 91-124-4604500 Email: kamdhenu@kamdhenulimited.com Website: www.kamdhenulimited.com

CORRIGENDUM TO THE NOTICE OF THE EXTRA-ORDINARY GENERAL MEETING SCHEDULED TO BE HELD ON 9TH DECEMBER, 2022 THROUGH VIDEO CONFERENCE /OTHER AUDIO-VISUAL MEANS AT 11.00 A.M (IST).

We draw attention of all the Shareholders of Kamdhenu Limited ('The Company') towards the Notice dated November 11, 2022 ('Notice of EGM') issued for convening the Extraordinary General Meeting of the Shareholders of the Company on Friday, 9th December, 2022 at 11:00 A.M. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM). The Notice of the EGM has been dispatched to the Shareholders of the Company in due compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with the relevant rules made thereunder and relevant circulars issued by Ministry of Corporate Affairs and Securities Exchange Board

This corrigendum is being issued to make amendments/provide additional details as mentioned herein, pursuant to the provisions of SEBI (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018: With respect to Item No. 3 of the Notice of EGM and Explanatory Statement, which pertains for seeking an approval of the shareholders for Issuance of Warrants Convertible into Equity Shares to person(s) belonging to Promoter Category and to person(s) belonging to Non-Promoter Category on Preferential basis, in this regard we wish to communicate that; 1) Warrants Issue Price/Issue Price wherever appearing in the Item No. 3 of the Notice of EGM and Explanatory

in place of 'Rs. 141/- (Rupees One Hundred and Forty One Only) (including premium of Rs. 131/- each)' which being the price higher than the Floor price determined in accordance with the relevant provisions of Chapter V of SEBI ICDR Regulations, 2018. 2) In Explanatory Statement to the Item No. 3, at point no. 2 (vi), Amount which the Company intends to raise by way of such convertible warrants be read as 'Rs. 70.50 Crore (Rupees Seventy Crore and Fifty Lakhs Only) or such other higher amount as the case may be' in place of 'Rs. 70.50 Crore (Rupees Seventy Crore and

Statement be read as 'Rs. 141/- (Rupees One Hundred and Forty One Only) (including premium of Rs.

131/- each) or such other higher price as may be ascertained by the Statutory or Regulatory Authorities',

This Corrigendum to the Notice of the EGM shall form an integral part of the Notice of the EGM which has already been circulated to the shareholders of the Company on 16th November, 2022 and on and from the date hereof, the Notice of the EGM shall always be read in conjunction with this Corrigendum. This Corrigendum is also being published in the all Edition of Financial Express (English) and Delhi NCR Edition of Jansatta (Hindi) and will also be available on the website of BSE Limited (www.bseindia.com), the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and on the website of the Company (www.kamdhenulimited.com). All other contents of the Notice of the EGM and Explanatory Statement thereof, save and except as modified or supplemented by this Corrigendum, shall remain unchanged. Accordingly request you all to cast your votes electronically during evoting period commencing from Tuesday, 6th December, 2022 at 9:00 A.M. (IST) and ending on Thursday, 8th December, 2022 at 05:00 P.M. (IST) or through Insta-poll during the EGM i.e. on 9th December, 2022, as the case may be.

> By the Order of the Board of Directors of Kamdhenu Limited Sd/-

Date: 02.12.2022 Place : Gurugram

Fifty Lakhs Only).

Khem Chand Company Secretary & Compliance Officer














Investment Manager: Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC) Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972

Registered Office: Crescenzo, 7th Floor, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra - East, Mumbai - 400 051. Website: www.barodabnpparibasmf.in . Toll Free: 18002670189

NOTICE NO. 86/2022

Declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under the designated Scheme of Baroda BNP Paribas Mutual Fund (the Fund):

Notice is hereby given to all the unitholders of Baroda BNP Paribas Arbitrage Fund ("Scheme"), that following shall be the rate of distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Options of respective plan under the Scheme with Thursday, December 08, 2022^a as the Record Date:

Name of the Scheme	Name of Plans/Options	December 01, 2022 (face value per unit of ₹ 10/-)	Distribution per unit#* (in ₹)	
Baroda BNP Paribas Arbitrage	Regular Plan - Monthly IDCW Option	10.1434	0.03	
Fund	Direct Plan - Monthly IDCW Option	10,4112	0.03	

or the immediately following Business Day, if that day is not a Business Day.

The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower, depending on the distributable surplus available on the Record Date. *Net distribution amount will be paid to the unit holders under respective categories after deducting applicable

taxes, if any. For the units held in physical form, amount of distribution will be paid to all unit holders whose names appear in the records of the Registrar at the close of business hours on the record date and for units held in demat

form, the names appearing in the beneficial owners master with the Depository as on the record date shall Pursuant to distribution under IDCW, NAV of the IDCW option of the scheme(s)

would fall to the extent of payout and statutory levy (if applicable). For Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited

(Formerly BNP Paribas Asset Management India Private Limited) (Investment Manager to Baroda BNP Paribas Mutual Fund)

Authorised Signatory

Date: December 02, 2022

Place: Mumbai

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.



Glenmark Life Sciences Limited

Registered Office: Plot No. 170-172, Chandramouli Industrial Estate, Mohol Bazarpeth, Solapur - 413 213, India. Corporate Office: 4th Floor, OIA House, 470, Cardinal Gracious Road, Andheri (E), Mumbai 400 099, India. **Phone No:** +91 22 68297979 **CIN:** L74900PN2011PLC139963 Website: www.glenmarklifesciences.com; Email: complianceofficer@glenmarklifesciences.com

NOTICE OF POSTAL BALLOT Notice is hereby given to the Members of Glenmark Life Sciences Limited ('the Company'), pursuant to Section 108

and Section 110 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 and Rule 22 of Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended ('Management Rules') read with the General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 22/2020 dated 15th June, 2020, 33/2020 dated 28th September, 2020, 39/2020 dated 31st December, 2020, 10/2021 dated 23rd June, 2021, 20/2021 dated 8th December, 2021 and 3/2022 dated 5th May, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars'), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ('Listing Regulations') and other applicable provisions of the Act, Rules, Circulars and Notifications issued thereunder (including any statutory modifications or re-enactment thereof for the time being in force and as amended from time to time), the approval of Members of the Company is being sought for the following Ordinary Resolution(s) by way of Postal Ballot by voting through electronic means only ('remote e-voting'):

1. Appointment of Mr. Vinod Naik (DIN: 03635487) as a Director

2. Appointment of Mr. Vinod Naik (DIN: 03635487) as a Whole Time Director

Pursuant to the MCA Circulars, the Company has sent the electronic copies of the Postal Ballot Notice along with Explanatory Statement on Friday, 2nd December, 2022 to all Members of the Company, who have registered their e-mail address with the Company or with their Depository Participant as on Friday, 25th November, 2022 i.e. the cut-off date. The Postal Ballot Notice will also be available on the Company's website at www.glenmarklifesciences.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of KFin Technologies Limited at https://evoting.kfintech.com.

In accordance with the provisions of the MCA Circulars, Members can vote only through the remote e-voting process. Members whose names appear on the Register of Members/List of Beneficial Owners as on Friday, 25th November, 2022 will be considered for the purpose of e-voting and voting rights shall be reckoned on the paid-up value of Equity Shares registered in the name of the shareholders as on that date. A person who is not a Member on the cut-off date shall treat this notice for information purpose only.

The Company has engaged the services of KFin Technologies Limited for providing e-voting facility to all its Members. Members are requested to note that e-voting will commence at 9.00 am IST on Monday, 5th December, 2022 and will end at 5.00 pm IST on Tuesday, 3rd January, 2023. E-voting shall not be allowed beyond 5 PM IST on Tuesday, 3rd January, 2023.

addresses with the relevant Depository Participants. In case of any queries / difficulties in registering the e-mail address, Members may write to complianceofficer@glenmarklifesciences.com.

All shares of the Company are held in dematerialised mode. Members are requested to register / update their email

The instructions on the process of e-voting, including who have not registered their e-mail addresses can cast their vote through e-voting, are provided in the Postal Ballot Notice. The Company has appointed Mr. Bhadresh Shah, Practicing Company Secretary, (ACS 23847: COP 15957), Proprietor of M/s. Bhadresh Shah & Associates, Company Secretaries, to act as the Scrutinizer for conducting the Postal Ballot

The results of the Postal Ballot will be announced on or before Thursday, 5th January, 2023 at the corporate office of the Company at 4th Floor, OIA House, 470, Cardinal Gracious Road, Andheri (East), Mumbai 400 099, India and will be displayed on the website of the Company at www.glenmarklifesciences.com, on the website of KFin Technologies Limited at http://www.evoting.kfintech.com and shall be communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited at their respective websites.

In case of any queries/grievances, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual available at the 'download' section of https://evoting.kfintech.com or call KFin on 1800 309 4001 (toll free).

For Glenmark Life Sciences Limited

Rudalf Corriea Company Secretary & Compliance Officer

Place : Mumbai

Date: December 2, 2022











Date: 2nd December, 2022

Place: Mumbai

process in a fair and transparent manner.

restructuring scheme.



MAHAVITARAN

RASTA PETH DIVISION, PUNE

The Executive Engineer, MSEDCL, Rasta Peth Division, Pune invites E-tenders from reputed contractors/firms with MSEDCL for Monthly Meter Reading of LT consumers up to 20kW (Excluding AG consumers) to be done using Mahavitaran Mobile App, IR/RF HHUs, Bill Printing and Bill distribution up to consumer/consumer premises under Rasta Peth Division for following

S No.	Tender No.	Subdivision	Tender Cost	Tender Fee	Tender EMD
1.	EE/RPD/T-04/2022-23	Rasta Peth	Rs. 133.92 Lakhs	Rs. 5000/-	Rs. 133920/-
2.	EE/RPD/T-05/2022-23	Kasba Peth	Rs. 70.21 Lakhs	Rs. 5000/-	Rs. 70210/-
3.	EE/RPD/T-06/2022-23	St.Mary	Rs. 427.99 Lakhs	Rs. 5000/-	Rs. 427990/-

Bid documents will be available on our site https://etender.mahadiscom.in/eatApp/ from 03.12.2022 to 13.12.2022 for sale. Last date for submission of duly filled tender documents is 14.12.2022 up to 23:55 Hrs. For any additional information please contact office of the Executive Engineer, Rasta Peth Division, Rasta Peth Power House premises, Pune-411 011.

PRO No:HO 226/2022 Executive Engineer, Rasta Peth Divsion.

नोदणीकृत कार्यालय : टॉवर 3, विंग 'बी', कोहिन्र सिटी मॉल, कोहिन्र सिटी, कीग्रॅल ग्रेड, कुर्ला (वेस्ट), मुंबई-400070 Edelweiss आखा कार्यालय एडलवाईस हाऊसिंग फायनच्य क्लिन्डिन अलिंग्डन के शाखा कार्यालय एडलवाईस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड : ऑफिस नं. 208 - 210, दूसरा मजला, काकडे बीज आयकॉन, गणेशखिंड रोड, सीटीएस 2687 बी. भांबर्डे, शिवाजीनगर, पणे, 411016

ई - लिलाव- 30 दिवसांची वैधानिक विक्री सूचना

सिक्युरीटायद्रोशन औंड स्किन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्सिअल ॲसेट्स औंड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, 2002 आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, अंतर्गत

याद्वारे कर्जदार, सह- कर्जदार, जामीनदार आणि सर्व लोकांना सुचित करण्यात येते की खालील तक्त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे देय कर्जांची वसुली होईपर्यंत खाली नमूद रकमेच्या वसुलीसाठी नमुद मालमत्तेची "जशी आहे जेथे आहे आणि जशी आहे जे काही आहे " तत्त्वावर विक्री करण्यात वेईल. सदर मालमत्ता में, एडेलविस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड वांचेकड्न घेतलेल्या कर्जासाठी तारण ठेवलेली आहे. सुरक्षित धनकोकाडे खाली नमृद अनामत मत्तेचा प्रत्यक्ष ताबा आहे.

कर्जदार(रां)/ सह-कर्जदार(रां)/	वसुलीची रक्कम	आरक्षित किंमत	लिलावाची तारीख	पाहणीची तारीख	प्रत्यक्ष तावा
जामीनदार (रां) वांची नावे		आणि ईरठे	आणि वेळ	आणि वेळ	दिनांक
COMPANY OF THE PROPERTY OF THE	कर्ज खाते क्रमांक LPUNSTL0000051277 अंतर्गत रकम - रु. 15,14,648.89/- (रुपये चौदा लाख चौदा हजार सहाशे अट्टेचाळीस आणि एकोणनव्यद पैसे फक्तः) आणि कर्ज खाते क्रमांक LPUNSTL0000084175 अंतर्गत रक्षम रु. 2,11,421.22/- (रुपये दोन लाख अकर्ग हजार चारशे एकवीस आणि बावीस पैसे फक्तः) 30/11/2022 रोजी एकूण रक्षम रु.17,26,070.11/- (रुपये सतरा लाख सव्वीस हजार सत्तर आणि अकर्ग पैसे फक्तः) + पुढील व्याज + कायदेशीर खर्च	रू. 24,95,000/- (रुपये चोवीस लाख पंच्याण्यव हजार फक्त) ईस्ठे - रू. 2,49,500/- (रुपये दोन लाख	सकाळी 11 ते दु. 12 वा. दरम्यान	13-12-2022 - सकाळी 11 ते दु. 3 वा. दरम्यान	22-08- 2022

सुरक्षित मत्तेचे वर्णन : पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे - फ्लॅट बेअरिंग क्र. 9, दुसऱ्या मजल्यावर, मोजमापाचे क्षेत्रफळ सुमारे 530 चौरस फुट म्हणजे 49.24 चौरस मीटर (बिल्टअप), चर्ट्स क्षेत्र मोजमापाचे क्षेत्रफळ सुमारे 400 चौरस फुट म्हणजेच 37.16 चौरस मीटर, 'सुंदर बिहार फेज II' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रकल्पात सर्व्हें क्र. 49, हिस्सा क्र. 1/17, मोजमापाचे क्षेत्रफळ सुमारे ००एच ०५आर येथे स्थित. कोंडवा खुर्द, तालुका हवेली, जि.पुणे, पुणे महानगर पालिकेच्या स्थानिक हद्यीत आणि हवेली व उक्त जमिनीच्या अधिकारक्षेत्रात. चतुःसीमा : पूर्व : इमारत, पश्चिम : फ्लॅट, उत्तर : इमारत, दक्षिण : फ्लॅट

टीपा :- 1) सदर लिलाव विक्री https://sarfaesi.auctiontiger.net या वेबसाइंटमार्फत ऑनलाईन घेण्यात येईल आणि केवळ वैध ईमेल आयडी, ओळखीच व फोटो पुरावा, पॅन कार्ड धारण करणाऱ्या आणि डिमांड ड्राफ्ट/ एनईएफटी/ आस्टीजीएस डारे बयाणा रकमेचा भरणा केलेल्या बोलीदारांनाच सदर 'ऑनलाईन ई-लिलावा' सहभागी होता वेईल. 2) इच्छ्क बोलीदारांना आपली बयाणा सक्रम डिमांड ड्राफ्ट/ आरटीजीएस/ एनईएफटी द्वारे यांचेकडे सादर करावी लागेलः लाभार्थ्याचे नावः एडेलविस हार्जसंग फायनान्स लिमिटेड, 3) **बँक : स्टेट बँक ऑफ इंडिया, खाते क्र. 65226845199, SARFAESI** - लिलाव, एडेलविस हार्जसंग फायनान्स लिमिटेड, आयएफएससी कोड: SBIN0001593. 4) बयाणा रकमेसह ऑनलाइन बोली प्रपन्न सादर करण्याचा शेवटचा दिनांक आहे 09-01-2023. 5) विक्रीच्या अटी शर्तीच्या तपशीलासाठी कृपया वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.net येथे भेट द्यावी किवा कृपया वेथे संपर्क साधावा : श्री मौलिक श्रीमाली फोन +91 6351896643/ 9173528727, हेल्प लाईन ईमेल आयडी : Support@auctiontiger.net.

मोबाईल क्र. : 8097555076 दिनांक : 03/12/2022

इ-लिलावासाठी मांडलेल्या प्रतिभृत मत्तेचे तपशीलः

1) श्री. ईश्वर

शिवसिंग पाटील

(कर्जदार)

2) सौ. शिला ईश्वर

372

पूर्व निवक्ती नुसार

2 LPUN-LAP

0000001210/

इंसीएल फायनान्स

लिमिटेड

मालमतेच्या पाहणीची तारीख व वेळ

स्वा./- प्राधिकृत अधिकारी एडेलविस हाउसिंग फायनान्स लिमिटेड

04-01- प्रत्यक्ष

2023

आणि

03.00

22,00,000/- 2,20,000/-

(रुपये दोन

लाख वीस

(रुपये वावीस

लाख फक्त)

ई-लिलाव विक्री सूचना

एडेलवाईज असेट रिकंस्ट्रक्शन कंपनी लिमिटेड CIN: U67100MH2007PLC174759

रिटेल केंद्रीय व नोंद, कार्यालय: एडेलवाईज हाउस, सी.एस.टी.मार्गाच्या पलीकडे, कलिना, मंबई-400098

दी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट रुल्स, 2002 ("नियम") च्या नियम 8(6) च्या परंतुकासोबत वाचावयाच्या सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नेन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (यापुढे "सफेंसी कायदा" म्हणून उझेखित) अंतर्गत

स्थावर प्रतिभृत मत्तांच्या विक्रीकरिता इ-लिलाव विक्री सुचना ज्याअर्थी येथे नमुद केलेल्या असाइनरच्या आर्थिक सुविधा (वापुढे (''असाइनर/ओरिजनल लेंडर म्हणून उद्घेखित) एडलवाईस मालमतेला नियुक्त करण्यात आल्या आहेत. प्रदान केलेल्य स्तंभात स्पष्टपणे नमूद केलेल्या विविध ट्रस्टचे विश्वस्त म्हणून एडलवाईस असेट रिकन्स्ट्रवशन कंपनी लिमिटेड आपल्या श्रमतेनुसार कार्य करते. या असाइनमेंटच्या अनुपंगाने, ते इएआरसीने स्रविद्य कर्जदार म्हणून घेतले होते, इएआरसी ह्यांनी असाइनर रूपांची जागा घेतली आहे. आणि स्रविद्य कर्जदार म्हणून त्वाच्या अधिकारांचा वापर केला. सर्फेससी कावद्याच्या निवम 13(4) अंतर्गत खाली नमुद केलेल्या स्थावर सुरक्षित मालमलेचा ताबा घेतला आहे. नोव्हेंबर 22 मध्ये अनु. क्रमांक 1 सादी आयोजित मालिकेसादी लिलाव झाला आणि तो बोलीदारांच्या अभावासाठी दाखल केला होता. सर्वसाधारणतः जनतेला आणि विशेषतः कर्जदाबला व हमीदागला बाहारे 15/30 दिवसांची सूचना देण्यात येते की प्राधिकृत अधिकाऱ्यांनी (एओ) ज्यांचा प्रत्यक्ष ताबा घेतला आहे अशा प्रतिभूत धनकोच्या नावे गहाण ठेवलेल्या निम्नवर्णित स्थावर प्रतिभूत मत्ता, कर्जदार व हमीदार रूपांचेकडून एआस्सीद्वारा प्राप्त कोणत्याही रकमेसाठी वजात केलेल्या त्यावरील अन्य व्यय/ खर्च आणि पुढील व्याज यांसह एआरसीला देव असलेल्या येथील निम्नोझेखित रकमेच्या वसुलीकरीता 'जसे आहे जेथे आहे', 'जसे आहे जे आहे' आणि 'तेथे जे काही आहे' तत्त्वावर विकल्पा जाणार आहेत. मालमत्तेसाठी रखीव किंमत व इसार रकम ठेव खाली तमुद केली आहे.

	कर्ज खाते क्र./ विक्रेत्या संस्थेचे नाव	कर्जदार / सह–कर्जदार/ जामीनदाराचे नाव	ट्रस्टचे नाव	बँकेचे आणि शाखेचे नाव आणि खाते क्रमांक व आयएफएससी कोड	दि. 29-11-2022 रोजी एकूण अदत्त देणी (रु.मध्ये)	आरक्षित किंमत (रु. मध्ये)	इसारा रक्कम ठेव (इएमडी) (रु. मध्ये)	100-000-00-00	10710 5 74007
1	9001060113 784770/ एयू स्मॉल फायनान्स वँक लिमिटेड	1) श्री. सोनृ पांडुरंग शेवाडकर (कर्जदार) 2) सी. स्नेहल सोनृ शेवाडकर (सह-कर्जदार)	इएआरसी ट्रस्ट- एससी 379	आयसीआयसीआय बँक लि. नरिमन पॉइंट; 000405118253; ICIC0000004	रु. 33,51,058.74	ह. 16,20,000/- (रुपये सोळा लाख वीस हजार फक्त)	ह. 1,62,000/- (हपये एक लाख वासष्ट हजार फक्त)	2022 आणि	प्रत्यक्ष तावा
(पी), वारजे, पुणे, महा	राष्ट्र- 411058. मोजमा	पार्च क्षेत्रफ	लमत्ता बेअस्मि शॉप क्र. 9, तळ ठ 23.04 चौ.मी. ज्याला चार च गा, दक्षिण : एस. क्र. 129, 130	ातुःसीमा आहेत :-				

इएआरसी आयसीआयसीआय बँक लि.

नरिमन पॉइंट:

000405118238;

ICIC0000004


हजार फक्त) (सह-कर्जदार) मालमत्तेचे वर्णनः शुभलाभ को-ऑप हाऊसिंग सोसायटीमधील निवासी फ्लॅट क्रमांक 22 चे सर्व खंड आणि तुकडे एस. नं. 120, प्लॉट क्र. 59, मॉर्डन कॉलनी, कोथरूड, पुणे- 411038, शुभलाभ को.ऑप.हार्ऊिसंग सोसायटी च्या मालकीच्या इमास्तीत 320 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या तिसऱ्या मजल्यावर, एस. नं. त्याचा नोंदणी क्रमांक PNA/(PNA)/HSG/(TC)/1195/87-88 दिनांक 23/02/1988, मॉर्डन कॉलनी, एस. नं. 120 कोथरूड, पौड रोड, पुणे- 411038, पुणे महानगरपालिकाच्या

25,80,342.81

स्थानिक हदीत पुणे आणि महसूल जिल्हा पुणे र	पेथे स्थित आहे.
	लिलाव प्रक्रियेसंदर्भातील महत्त्वाची माहिती
 सर्व डिमांड ड्राफ्ट्स उपरोहोखित प्रमाणे ट्रस्टच्य 	। नावे आणि मुंबईत देय असावेत.
2. इएमडी सादरीकरणाची शेवटची तारीख	लिलावाच्या तारखेच्या 1 दिवस आधी प्राप्त झाले पाहिजे
3. बोल्या सादरीकरणाचे ठिकाण	पहिला मजला, एडेलवाईज हाउस, सी.एस.दी. मार्गाच्या पलीकडे, कलिना, मुंबई - 400098
4. लिलावाचे ठिकाण (लिलावासाठी वेबसाईट)	इ-लिलाव (https://auction.edelweissarc.in)
5. फोन नंबरसह संपर्काची व्यक्ती	गौतम भालेख्य (मो. 8999569572) अजय पी कुमार (मो. 9867945407)

विक्रीच्या सविस्तर अटी व शतीसाठी कृपया इंग्रआरसी च्या वेबसाइंटवर दिलेली लिंक म्हणजेच https://auction.edelweissarc.in पाहा. स्वा/- प्राधिकृत अधिकारी, एडेलवाईज असेट रिकंस्ट्रक्शन कंपनी लिमिटेड करिता दिनांक : 29-11-2022

> Edelweiss | ASSET RECONSTRUCTION



ओरिक्स लिजींग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड (पूर्वीची ओएआयएस ऑटो फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड म्हणून ज्ञात असलेली) (ओरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस लिमिटेडची एक उपकंपनी) ORIX नोंदणीकृत कार्यालय : प्लॉट नं. 94, मरोळ को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल ईस्टेट, अंधेरी-कुला रोड, अंधेरी (पू), मुंबई

-400 059 टेलि: + 91 22 28595093 / 67070100 फॅक्स : + 912228528549 ईमेल: info@orixindia.com www.orixindia.com सीआयएन: यू74900एमएच2006पीएलसी163937

(वित्तिय मत्तेची सुरक्षितता आणि पुनर्रचनेच्या कलम 13 (2) आणि सुरक्षा हित कायदा, 2002ची अंमलबजावणी अंतर्गत सुचना) याखालील ऋणको य सह - ऋणकोंनी " ओरिक्स लिजींग अँड फायनान्शियल सर्विङसेस इंडिया लिमिटेड"कडून खाली नमृद केलेल्या सुरक्षित कर्जांचा लाभ घेतला आहे. खालील नमूद केलेल्या ऋणकोंचे कर्ज त्यांच्या संबंधित मालमत्तेच्या गहाणवटीद्वारा सुरक्षित आहे. ते संबंधित कर्ज करारनाम्याच्या शर्ती व अटीचे पालन करण्यास असमर्थ ठरले आहेत आणि अनियमित बनले आहेत, त्यांच्या कजाँचे आरबीआय मार्गदर्शक सुत्रांनुसार "एनपीए" म्हणून वर्गीकरण करण्यात आले आहे. "ओरिक्स लिजींग औंड फायनान्शियल सर्विदसेस इंडिया लिमिटेड " करिता त्यांच्या द्वारा देय रक्कम उक्त रक्कमेवरील पढील व्याज आणि खालील तालिकेत अधिक तपशीलवारपणे वर्णिलेल्या व संबंधित सूचनांच्या अनुसार नमूद करण्यात आली आहे तसेच लागू सुद्धा असणार आहे आणि सदर तकम त्यांच्या संबंधित तारखांच्या प्रभावापासून संविदात्मक दरानुसार आकारण्यात येणार आहे.

अ. क्र.	कर्ज खाते क्रमांक	कर्जाचा प्रकार	ऋणकोचे नाव	13(2) सूचनेनुसार थकवाकी	सूचना दिनांक	सुरक्षित मालमत्तेचा तपशील
1	LN000000012699	20,214	चाकणकर रुपिकेश सुरेश शीतल जबवंत कुदळे आर. सी. बिअर शॉर्च महेंद्र सुरेश चाकणकर	も. 67,60,021.11/-	26- 11- 2022	पूढील मालमतेचे सर्व खंड आणि तुकडे - फ्लॅट नं. 3, तिसऱ्या मजल्यावर, मोजमापाचे क्षेत्रफळ 1435 ची.फूट. (सुपर / बिल्ट अप एरिया), "शिवहोम", जमीन बेअरिंग सर्व्हें नं. 145/1/4+5/1, सिंहगड रोडवर वसलेले, लोकमान्य बैंकेच्या समोर, धायरी, पुणे, महाराष्ट्र, आणि चतुन्सीमा पुढीलप्रमाणे : उत्तर : इमारत जागा दक्षिण : इमारत, पूर्व : इमारत, पश्चिम : सरता
2	LN0000000011260	100000	 जयश्री आशिष परमार श्री परमाई लेडिज शॉपी आशिष अनिल परमार 	रुः 57,82,187.61/-	11-	पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे - दुकान नं. 7, तळमजला, मोजमापाचे क्षेत्रफळ 475 ची.फूट. (सुपर आणि बिल्ट अप एरिया), चेतना को ऑप. हाऊसिंग सोसावदी, हाऊस नं. 2423, पुणे कॉटोन्मेंट क्षेत्र, पुणे, महाराष्ट्र - 411001, आणि चतुःसीमा पुढीलग्रमाणे : उत्तर : इमारत जाना, दक्षिण : दुकान, पूर्व : इमारत, पश्चिम : स्स्ता
3	LN0000000017531 LN0000000019348	900,000	 गमदास एस कस्पटे कृपाली गमदास कस्पटे सृष्टी वॉटर सप्लावसं प्रकृष्ण गमदास कस्पटे 	रु. 86,84,172,60/-	11-	पुढील मालमतेचे सर्व खंड आणि तुकडे - फ्लॅट नं. 602, सहावा मजला, विग नं. ए, वर्धमान रेसिडेन्सी, सर्व्हें नं. 229/3, 230/1/3/1, 230/1/2, ऑम्बवन्स हॉटल जवळ, कस्पटे वस्ती, वाकड, पुणे, महाराष्ट्र -411057, मोजमापाचे क्षेत्रफळ 1277 चौ.फुट, आणि चतुःसीमा पुढीलप्रमाणे : उत्तर : खुला, दक्षिण : खुला, पूर्व : पॅसेज, पश्चिम : इमारत
4	LN0000000017398 LN0000000018859	20,126	 श्यामला गर्नेद्र सिंग गर्नेद्र गमसुख सिंग पीपीएस इन्सुलेशन 	を, 1,04,47,001.08/-		पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे - गे हाऊस नं. इ - 7, ग्रीन फील्ड, एसआर. नं. 109/4ए, 109/4बी, 109/5, 110/4ए, 110/4बी, 110/5, सीटीएस नं. 6365, 6366, 6367, उध्यम नगर, अंतरीक्ष ग्रेड पिपरी, प्रेम अंगण जवळ, पुणे, महाराष्ट्र, 411018, मोजमापाचे क्षेत्रफळ 1450 ची.फुट, आणि चतुःसीमा पुढीलप्रमाणे : उत्तर : मुख्य रस्ता, दक्षिण : सोसायटी रस्ता, पूर्व : गे हाऊस 8, पश्चिम : गे हाऊस 6
5	LN0000000019375 LN0000000015579 LN0000000018778	20000	स्यप्नील वी दुरेकर सुलोचना बन्सी दुरेकर उ.न्यू वैभव मेडिकल स्टोअर्स 4. बन्सी कुंडलिक दुरेकर	₹. 35,08,266.15/-	26- 11- 2022	पुढील मालमनेचे सर्व खंड आणि तुकडे - सर्व्हें नं. 52, भैरवनगर, धानोरी तेड नं. 3, नवीन दत्त मंदिर जवळ, धानोरी, पुणे, महातष्ट्र -411015, मोजमापाचे क्षेत्रफळ 116.33 ची.मी. म्हणजे 1252 ची.फूट. आणि चतुःसीमा पुढीलप्रमाणे : उत्तर : प्लॉट, दक्षिण : प्लॉट पूर्व : रस्ता, पश्चिम : रस्ता
6	LN000000016930 LN0000000018975 LN0000000019300	सुरक्षित	योगेश देशपांडे वैशाली अप्पासाहेब स्टाटे ज़्ड मेड	を. 53,59,685.67/-		पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे - फ्लॅट नं. 12, तिसर मजला, तिरुपतो बालाजी को ऑप. हार्डीसंग सोसायटी लिमिटेड, घर नं. 1356, सदाशिव पेठ, चिमन्या गणपती चौक जवळ, पुणे, महाराष्ट्र - 411030, मोजमापाचे क्षेत्रफळ 896 ची.फूट. आणि चतुःसीमा पुढीलप्रमाणे : उत्तर : रस्ता, दक्षिण : प्रवेशहार आणि पॅसेज पूर्व :

तुम्हास याद्वार या प्रसिद्धीच्या तारखेपासून 60 दिवसांच्या आत अन्य किमत, आकार, इ. आणि त्यांच्या संबोधित तारखांपासून त्यावरील सीवदात्मक व्याजासह खालील तालिकेत दर्शविल्यानुसार " ओखिस लिजींग अँड फायनान्शियल सर्विंद्रसेस इंडिया लिमिटेड" करिता असलेल्या देय रकमेचे प्रदान करण्यास फर्माविण्यात आले आहे, त्यास असमर्थ ठरल्यास त्याकरिता निम्नस्वाक्षरीकारास "ओरिक्स लिजींग अँड फायनान्शिवल सर्विहसेस इंडिया लिमिटेड " करिता देव असलेल्या रकमेच्या वसुलीकरिता यावर नमूद केलेल्या गहाणवट मालमत्तेच्या अनुसार सफेंसी कायद्याच्या कलम 14 आणि कलम 13(4) अंतर्गत प्रक्रिया सुरू करण्यास भाग पडणार आहे. वाअधिक, तुम्हास विक्रि / भाडेपट्टा किंवा अन्य कोणत्याही तरहेने उक्त सुर्रक्षत मत्तेच्या इस्तांतरणापासून उक्त कायद्याच्या कलम 13 (13) अंतर्गत प्रतिर्वाधित करण्यात आले आहे. स्वाक्षरी/- प्राधिकृत अधिकारी ओरिक्स लिजींग अँड फायनान्शियल सर्विहसेस इंडिया लिमिटेड क्रिक्रिक्र कार्गिक ksatuta. ट्राज्या पुणे

संलग्न मालमत्ताः पश्चिमः संलग्न मालमता

4. अनुराधा आर देशपांडे

वसुली अधिकारी-।/।। यांचे कार्यालय ऋण वसली न्यायाधीकरण, पुणे

युनिट क्र. ३०७ ते ३१०, ३रा मजला, काकडे बिझ आयकॉन बिल्डींग, शिवाजीनगर, पुणे ४९१००५ आयकर कायदा १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टातील नियम ४८ आणि रिकव्हरी ऑफ डेप्ट

अँड बँकरप्ट्सी कायदा १९९३ अन्वये चल संपत्तीच्या जप्तीचे वारंट RC/89/2020/2022 29-11-2022 भारतीय स्टेट बँक विरुध्द श्री. सुनिल बंडोपंत पवार

(सीडी १) सुनिल बंडोपंत पवार, रो हाऊस नं. सी ९-१, डी नं. २०२/१+२, २०३/१, वाकड पिंक सिटी, कावेरी पोलीस जवळ, पुणे– ४११०२७. (महाराष्ट्र)

ज्याअर्थी सर्टिफाईड डेटर हे मा. पीठासीन अधिकारी / निबंधक ऋण वसुली न्यायाधीकरण, पुणे यांनी पारीत केलेल्या आदेशानुसार रक्कम रु. २४,२०,१७२.०० (रुपये चोवीस लाख वीस हजार एकशे बहात्तर फक्त) अधिक ०५.०४.२०१७ पासूनचे १० % द.सा.द.शे दराने इतर येणे बाकी आणि भविष्यातील व्याज व रक्कम रुपये १,७५,०००/ – (रु. एक लाख पंच्याहत्तर हजार फक्त) आणि रु. ५२,२५५.०० (रु. बावन्न हजार दोनशे पंचावन्न फक्त) इतका खर्च यांचा भरणा करण्यास अपयशी / असमर्थ ठरलेले आहेत.

ज्याअर्थी प्रमाणित डेटर यांना **मा. पीठासीन अधिकारी/निबंधक, ऋण वसुली न्यायाधीकरण**, पणे यांनी क्र. ओए/२३८/२०१८ दिनांक ०३.१२.२०२० रोजीच्या वसुली प्रमाणपत्रानुसार प्रमाणपत्र धारक बँक / वित्तीय संस्थेस रक्कम रू. २४,२०,९७२.०० (रुपये चोवीस लाख वीस हजार एकशे बहात्तर फक्त) अधिक ०५.०४.२०१७ पासूनचे १० % द.सा.द.शे दराने इतर येणे बाकी आणि भविष्यातील व्याज व रक्कम रूपये ५२,२५५/- (रु. बावन्न हजार दोनशे पंचावन्न फक्त) इतकी रक्कम भरण्याचे आदेश दिले होते आणि ज्याअर्थी या आदेशानुसार भरणा केलेला

२. आपणास आदेश देण्यात योतो की आपण, वसूली दाखल्यात नमुद केलेले कर्जदार यांना खाली नमुद केलेल्या मिळकतीबाबत ती तबदील करणे, त्यावर बोजा निर्माण करणे इ. काही करण्यावर आपणास प्रतिबंध करण्यात येत आहे. आपणापैकी कृणालाही, कोणत्याही प्रकारे सदर मिळकतीपासून कोणताही लाभ घेण्यासही प्रतिबंध करण्यात येत आहे.

३. आपण दिनांक ०९.०१.२०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता वसुली अधिकारी, ऋण वसुली न्यायाधीकरण, पुणे यांचेसमोर करण्याची तारीख निश्चित करणे आणि विक्री घोषणेच्या अटी आणि शर्ती निश्चित करण्यासाठी हजर राहण्यासाठी आपणास सूचित करण्यात येत आहे.

मिळकतीचे वर्णन : चल मालमत्ता : नजरगहाण वाहन. लॅंड रोव्हर फ्रीलॅंडर २, नोंदणी क्र एमएच-१२/जेएच-०००९.

माझ्या सहीनिशी व न्यायाधिकरणाच्या शिक्यासह दिनांक २९.११.२०२२ रोजी जारी केले. डी. के. वर्मा, वसुली अधिकारी-।, ऋण वस्ति न्यायाधीकरण, पुणे

जाहीर सूचना

फॉर्म क्र. आयएनसी-२६ (कंपनी (निगमन) अधिनियम, २०१४ च्या नियम ३० च्या अनुरोधाने)

प्रादेशिक संचालक, पश्चिम क्षेत्र / केंद्र सरकारच्या समक्ष कंपनी कायदा, २०१३, कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३ (४) आणि कंपनी (निगमन) अधिनियम, २०१४ च्या नियम ३० (५) (ए) च्या प्रकरणामध्ये

टॅलेस प्रायव्हेट लिमिटेड (''कंपनी'') ज्याचे नोंदणीकृत कार्यालय: आर्मी ॲण्ड नेव्ही बिल्डींग, १४८, एम. जी. रोड, काळा घोडाच्या समोर, फोर्ट, मुंबई–४००००१ असा असून त्यांच्या प्रकरणामध्ये

याद्वारे आम जनतेला सूचना देण्यात येते की कंपनीला त्यांचे नोंदणीकृत कार्यालय ''महाराष्ट्र राज्य'' येथून ''हरियाणा राज्य'' येथे स्थलांतरीत करणे शक्य होण्याकरिता गुरूवार, १७ नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठरावाद्वारे कंपनीच्या मेमॉरॅन्डमच्या बदलाची पृष्टी प्राप्त करण्यासाठी कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३ अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज करण्याचे कंपनीद्वारे प्रस्तावित आहे.

कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलामुळे कोणत्याही व्यक्तीच्या हितास बाधा पोहोचण्याची संभावना असल्यास, गुंतवणूकदार तक्रार प्रपत्र भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर पाठवू शकता किया त्याच्या / तिच्या हिताचे स्वरूप आणि विरोधाचे कारण नमूद केलेल्या ऑफिडेव्हीटच्या आधारासह असलेली हरकत, प्रादेशिक संचालकांचे कार्यालय, पश्चिम क्षेत्र, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, भारत सरकार, १००, एव्हरेस्ट, मरीन ड्राईव्ह, मुंबई–४००००२ या पत्त्यावर, उपरोक्त नमूद अनुसार पत्त्यावरील त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयावरील अर्जदार कंपनीच्या प्रतीसोबत सदर सूचना प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून चौदा दिवसात कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी

टॅलेस प्रायव्हेट लिमिटेड करता

हस्ता/-

इरच एन. कपाडीया

डीआयएन : ०२२३०४१२

टॅलेस प्रायव्हेट लिमिटेड आर्मी ॲण्ड नेव्ही बिल्डींग,

९ दिपक बाळू जाधव,

१० श्री. दादासाहेब विष्णू तुपे

आणि सौ. रेखा दादासाहेब त्पे

१४८, एम. जी. रोड, काळा घोडाच्या समोर फोर्ट, मुंबई-४००००१

दिनांक: २ डिसेंबर, २०२२

यूनियन बैंक 🕼 Union Bank

कॉर्पोरेट ओळख क्र.: U74999MH2020PTC343695 स्थळ: मुंबई **नोंदणीकृत कार्यालय:** आर्मी ॲण्ड नेव्ही बिल्डींग, १४८, एम. जी. रोड,

काळा घोडाच्या समोर, फोर्ट, मुंबई – ४००००१, दू. क्र.: +९१ २२ ६६६५ ८२८२

जाहीर सूचना

आम्ही, 'मे. नम्रता प्रमोटर्स बिल्डर्स' सर्वसाधारण जनतेस कळवू इच्छितो की, आमच्या "स.नं. २७, हिस्सा नं. ५+६+७, वराळे, वराळे रोड, तळेगांव एमआयडीसीजवळ, तळेगांव, पुणे" येथील प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने दि. १२ मार्च २०२२ रोजी पत्र क्रमांक 'SEIAA-EC-0000002190' अन्वये पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून मान्यता दिली आहे. सदर मान्यतापत्राची प्रत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयामध्ये तसेच पर्यावरण विभागाच्या http://parivesh.nic.in या संकेतस्थळावर

मे. नम्रता प्रमोटर्स बिल्डर्स

जीवनसाथीच्या तिवडीसाठी एकमेव मंगल मार्ग दर रविवारी लोकसत्ता'तून जीवनसाथी

glenmark LIFE SCIENCES

ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. 170-172, चंद्रमौळी इंडस्ट्रीयल इस्टेट, मोहोळ बाजारपेठ, सोलापूर - 413 213, भारत. कॉर्पोरेट कार्यालय: चौथा मजला, ओआयए हाऊस, 470, कार्डीनल ग्रेशियस रोड, अंधेरी (प्), मुंबई 400 099, भारत. फोन क्र.: +91 22 68297979 CIN: U74900PN2011PLC139963

वेबसाईटः www.glenmarklifesciences.com; ईमेलः complianceofficer@glenmarklifesciences.com

टपाली मतदानाची सुचना

कॉर्पोरेट बाबी मंत्रालयाने जारी केलेल्या सामान्य परिपत्रक क्र. 14/2020, दि. 8 एप्रिल, 2020, 17/2020 दिनांक 13 एप्रिल, 2020, 22/2020 दिनांक 15 जून, 2020, 33/2020 दिनांक 28 सप्टेंबर, 2020, 39/2020 दिनांक 31 डिसेंबर, 2020, 10/2021 दिनांक 23 जून, 2021, 20/2021दिनांक 8 डिसेंबर, 2021 आणि 3/2022 दिनांक 5 मे, 2022 ('एमसीए परिपत्रके') आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्कयरमेंटस) रेग्युलेशन्स, 2015 ('लिस्टिंग रेग्युलेशन्स') मधील नियम 44 सह वाचण्यात येणाऱ्या सुधारित ('व्यवस्थापन नियम') कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, 2014 मधील नियम 20 व नियम 22 सह वाचण्यात येणाऱ्या कंपनी अधिनियम, 2013 ('अधिनियम') मधील अनुच्छेद 108 व अनुच्छेद 110 आणि त्याअंतर्गत जारी करण्यात आलेल्या अधिनियम, नियम, परिपत्रके व अधिसूचना इ. च्या (सध्या आणि वेळोवेळी सुधारित वैधानिक बदल आणि सुधारणांसह) अनुषंगाने ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस लिमिटेड ('कंपनी') च्या सभासदांना सूचित करण्यात येते की केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करून ('दूरस्थ ई-मतदान') टपाली मतदानाद्वारे पुढील सामान्य ठरावांवर कंपनीच्या सभासदांची मंजूरी

संचालक म्हणून श्री विनोद नाईक (DIN: 03635487) यांची नियुक्ती

 पूर्णकालीन संचालक म्हणून श्री विनोद नाईक (DIN: 03635487) यांची नियुक्ती एमसीए परिपत्रकांच्या अनुषंगाने कंपनीने शुक्रवार, 25 नोव्हेंबर, 2022 रोजी म्हणजे शेवटच्या (कट-ऑफ) दिनांकास कंपनीकडे किंवा त्यांच्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटकडे आपापले ईमेल नोंदविलेल्या कंपनीच्या सभासदांना टपाली मतदान सूचनेच्या इइलेक्ट्रॉनिक प्रती तसेच खुलासापर विवरण शुक्रवार, दि. 2 डिसेंबर, 2022 रोजी पाठविले आहे. टपाली मतदानाची सूचना कंपनीच्या वेबसाइंटवर www.glenmarklifesciences.com वर, स्टॉक एक्सचेंज म्हणजे अनुक्रमे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड च्या वेबसाईटवर www.bseindia.com आणि www.nseindia.com येथे आणि केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या वेबसाईटवर https://evoting.kfintech.com येथे उपलब्ध आहेत.

नोव्हेंबर, 2022 रोजी सभासद नोंदवहीत/ लाभार्थ्यांच्या यादीत ज्या सभासदांची नावे आहेत त्यांना ई-मतदानासाठी ग्राह्य धरण्यात येईल आणि त्या दिनांकास समभागधारकांच्या नावे नोंदणीकृत असलेल्या समभागांच्या भरणा केलेल्या मृल्यावर मतदान अधिकार ठरविण्यात येतील. शेवटच्या (कट-ऑफ) दिनांकास सभासद नसणास्या व्यक्तीने ही सचना केवळ महितीसाठी आहे असे समजावे कंपनीने आपल्या सर्व सभासदांना ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड च्या सेवा घेतलेल्या आहेत.

एमसीए परिपत्रकांमधील तरतुर्दीच्या अनुषंगाने सभासदांना केवळ दुरस्थ ई-मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून मतदान करता येईल. शुक्रवार,25

सभासदांना विनंती आहे की त्यांनी लक्षात घ्यावे की ई-मतदान सोमवार, 5 डिसेंबर, 2022 रोजी स. 9.00 वाजता (भाप्रवे) सुरु होईल आणि मंगळवार, 3 जानेवारी, 2023 रोजी सार्य. 5.00 वाजता (भाप्रवे) संपेल. मंगळवार, दि. 3 जाबेवारी, 2023 रोजी सार्य. 5.00 वाजेनंतर (भाप्रवे) ई-मतदान करता येणार नाही कंपनीचे सर्व समभाग अमूर्त स्वरुपात धारण केलेले आहेत. ज्या सभासदांनी आपले ईमेल ॲडेस नोंदविलेले नाहीत त्यांना विनंती आहे की

त्यांनी आपल्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटच्या माध्यमातून डिपॉझिटरी कडे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात धारण करीत असलेल्या समभागांच्या संदर्भात

त्यांची नोंदणी करावी. इंमेल ॲडेस नोंविण्यात काही अडचणी/ प्रश्न असल्यास सभासदांनी complianceofficer@ glenmarklifesciences.com येथे लिहावे. ज्या सभासदांनी ईमेल ॲडेस नोंदविलेले नाहीत ते ई-मतदानाच्या माध्यमातन मतदानाचा हक बजाव शकतात यासह ई-मतदानाच्या

प्रक्रियेबाबत सुचना टपाली मतदान प्रक्रियेत देण्यात आलेल्या आहेत. कंपनीच्या संचालक मंडळाने केवळ ई-मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून टपाली मतदान उचित व पारदर्शक पद्धतीने पार पडावे यासाठी परीनिरीक्षक म्हणून मे. भद्रेश शाह अँड असोशिएट्स, कंपनी सेक्नेटरीज चे श्री भद्रेश शाह, कंपनी सचिव (ACS 23847: COP 15957) यांची नियक्ती केली आहे.

टपाली मतदानाचे निकाल गुरुवार, दि. 5 जानेवारी, 2023 पर्यंत चौथा मजला, ओआयए हाऊस, 470, कार्डीनल ग्रेशीयस रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई 400 099, भारत येथील कंपनीच्या कॉर्पोरेट कार्यालयात आणि कंपनीच्या वेबसाईटवर म्हणजे www.glenmarklifesciences.com येथे केफिन टेक्नोलॉजीज लिमिटेड च्या वेबसाईटवर http://www.evoting.kfintech.com येथे प्रदर्शित करण्यात येतील आणि बीएसई लिमिटेड आणि स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या संबंधित वेबसाईटवर सुद्धा कळविण्यात येतील. काही प्रश्न / तक्रारी असल्यास, आपण https://evoting.kefintech.com च्या 'download' विभागात उपलब्ध असलेले सभासदांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) आणि ई-मतदान युजर मॅन्युअल पाहावे किंवा केफिन यांचेशी 1800 309 4001 (टोल फ्री) वर संपर्क साधावा.

ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस लिमिटेड करिता रुडाल्फ कोरिया

दिनांक : 2 डिसेंबर, 2022

क्षेत्रिय कार्यालय पुणे-पश्चिम : शॉप नं. २०१ व २०२, २ रा मजला, स्टेलार एन्क्लेव्ह, डी.पी. रोड, परिहार चौकाजवळ, औंध, पुणे-४११००७.

स्थान : मुंबई

स्थावर मालमत्तांच्या विक्रीकरिता विक्री सूचना ई-ऑक्शन विक्री सूचना महा ई-ऑक्शन

खाते क्र. १६७९२१९८००५००००,

आयएफएससी : UBINo९१६७९०, पुणे मोसरी शाखा,

वेंकट संतोष नेद्नुरी -८५००४४९३१५

खाते क्र. १६७५२१९८००५००००,

आयएफएससी कोड : UBIN०९१६७५७,

पुणे-निगडी (ई-सीबी) श्रीमती रिचा सूद ९०२२८९३९९३

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरीटी इन्टरेस्ट ॲक्ट,२००२, त्यासह वाचल्या जाणाऱ्या सिक्युरीटी इन्टरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ मधील रूल ८(६) अंतर्गत स्थावर मालमत्तांच्या विक्रीसाठी ई-ऑक्शन विक्री सूचना

यानुसार सर्वसाधारण जनतेस आणि विशेषतः कर्जदारांस आणि जामीनदारांस सूचना देण्यात येते की, पुढे नमूद करण्यात आलेल्या स्थावर मालमत्ता, ज्या सुरक्षित धनको यांच्याकडे गहाण/ताब्यात असून, युनियन बँक ऑफ इंडिया, (सुरक्षित धनको) यांचे अधिकृत अधिकारी यांनी सदर मालमत्तांचा रचनात्मक /प्रत्यक्ष ताबा (जसे लागू असेल त्याप्रमाणे) घेतला असून सदर मालमत्तांची ''जसे आहे, जेथे आहे'', ''जे आहे, जसे आहे'' आणि ''तेथे जे आहे'' तत्त्वावर खाली नमूद केलेल्या परिशिष्टानुसार विक्री करण्यात येणार आहे-

अ. क्र.	खातेधारकाचे नाव	मालमत्तेचा तपशील	राखीव किंमत व बयाणा रक्कम	एनपीएच्या तारखेअखेर येणे रक्कम आणि त्यावरील व्याज	शाखेचे नाव आणि व्यवस्थापकांचा संपर्क नं.व खात्याचा तपशील
٩	सौ. लीना प्रशांत कोळंबकर आणि सौ. शीतल कोळंबकर	प्लॉट नं. ४५, स.नं. १७०२, १७१/२ (भाग), सीटीएस नं. ४८७५, मातृष्ठाया बंगला, पिंपरी औद्योगिक कामगार को-ऑप. हौर्सिंग सोसा., हवेली, पुणे-४११०१८.	राखीव किंमतः रु. १,३२,८८,५००/- बयाणाः: रु. १३,२८,८५०/-	रु, ५६,०५,००९,००	खाते क्र. ६४३८०१९८००५०००० आयएफएससी कोड : UBIN0564389 बालेवाडी शाखा, श्री. कौशिक मित्र (मो. ९५९०१९५०८२)
2	सौ. हेमलता सचिन पवार आणि श्री. सचिन किसन पवार	फ्लॅट नं. ए-१४, स्टील्ट मजला, कृष्णा ए बिल्डींग, सर्व्हें नं. ६७/२बी/२+२सी, प्लॉट नं. ४, करिश्मा गार्डन सोसायटीजवळ, मौजे सैदापूर, तालुका आणि जिल्हा सातारा-४१५००१ (क्षेत्रफळ ३२.५० चौ.मी.)	राखीव किंमत : रु. १५.२० लाख बयाणा : रु. १,५२,०००/-	₹. 9६,०५,८४३.००	खाते क्र. ५७९३०१९८००५०००० आयएफएससी कोड : UBIN0557935 सातारा (यूबीआय), श्री. सचिन काळभोर (मो. ९५०३१५६५७६)
3	श्री. अमरसिंह राजेंद्र घोरपडे आणि शैलजा राजेंद्र घोरपडे	फ्लॅट नं. २, तळमजला, कृष्णा बिल्डींग, विंग ए, सर्व्हें नं. ६७/२बी/२+२सी, प्लॉट नं. ४, मौजे सैदापूर, तालुका आणि जिल्हा सातारा-४९५००९ (क्षेत्रफळ ३२.५० चाँ.मी.)	राखीव किंमत : रु. १६.६९ लाख बयाणा : रु. १,६६,९००/-	रू. १६,७४,१४१.२४	खाते क्र. ५७९३०१९८००५०००० आयएफएससी कोड : UBIN0557935 सातारा (यूबीआय), श्री. सचिन काळभोर (मो. ९५०३१५६५७६)
8	श्री. भास्कर ज्ञानदेव साळुंखे व सौ. गीता भास्कर साळुंखे	फ्लॅट नं. २४, ५ वा मजला, ए विंग, प्रकृती हाईटस्, स. नं. २०७/४, भोसरी, पुणे–४११०३९	राखीव किंमत : रु. ४३.४२ लाख बयाणा : रु. ४,३४,२००/-	रू. १६,६७,३९४.८०/-	खाते क्र. ५८९५०१९८००५०००० आयएफएससी कोड : UBIN0558958 थेरगांव शाखा, श्री. संदीप मलिक (मो. ९८२२४१९६१८)
4	सौ. मेघा रमेश घाडगे व श्री. रमेश धर्माजी घाडगे	फ्लॅट नं. ९, बिर्ल्डींग नं. ए, साई गगन पॅलेस, सिंहगड रोड, जगत डेअरी समोर, नन्हे रोड, पुणे-४११०४१.	राखीव किंमत : रु. २९.२६ लाख बयाणा : रु. २,९२,६००/–	रु. ६,३४,४२७.५९/-	खाते क्र. ५८९५०१९८००५०००० आयएफएससी कोड : UBIN0558958 थेरगांव शाखा, श्री. संदीप मलिक (मो. ९८२२४१९६१८
Ę		गट नं. ४४३, फ्लॅट नं. ३०३, ए२, कृष्णा आयकॉन+एफ २ : एफ १७, ३ रा मजला, चऱ्होली खुर्द, ता खेड, जिल्हा पुणे	राखीव किंमत : रु. २९,०७,०००/- बयाणा : रु. २,९०,७००/-	रू. १८,६९,१२२/-	खाते क्र. : ६२६३०१९८००५००००, आयएफएससी कोड : UBIN0562637 आकुर्डी (६२६३०), निलय कुमार ९७६५२५३३९५
69	मे. व्हिजन ऑटो पार्टस् प्रा.लि.	प्लॉट नं. ५-बी म्हणजेच प्लॉट नं.५/१ए (जुना) क्षेत्रफळ अंदाजे ३५० चौ. मी., प्लॉट नं. ५ पैकी, संपूर्ण जमीनीचा गट नं. २४५+२४६+२४७+२४९ (नवीन) आणि जुना गट नं. २७८१+२७८२+२७८३+२७८५/१ पैकी (संबंधित जुना स. नं. ६३९/१,२,३,४,५), गाव खराबवाडी, (चाकण) ता. खेड (राजगुरुनगर), जि. पुणे, येथे स्थित क्षेत्रफळ १९१.०२ चौ. मी.	राखीव किंमत : रु. ८०,००,०००/- बयाणा : रु. ८,००,०००/-	₹. ७६,४६,३३९.७९	खाते क्र. ३२२००१९८००५०००० आयएफएससी कोड : UBIN०५३२२०७, कासारवाडी शाखा, श्री. सचिन वर्मा, ७७५५००७७७
C	श्री. प्रशांत अर्जुन पवार, सौ. मयुरी प्रशांत पवार (मे. स्वामी काम्प्युटर्स ॲण्ड एंटरप्रायजेस्)	शॉप नं. ए एस-१, तळ मजला, रामकुंड टॉवर-ए, प्लॉट नं. २/ए, सीटीएस नं. ६४७२ए/२ वर बांधण्यात आलेले, मिळकत नं. w3bz२०००६९०, लक्ष्मीनगर, फलटण, ता. फलटण, जिल्हा सातारा- ४९५५२३,	राखीव किंमतः रु. २१,८७,०००/- बयाणाः रु. २,१८,७००/-		
		फ्लॅट नं. बी-१, तळ मजला, रामकुंड टॉवर-बी, प्लॉट नं. २/ए, सीटीएस नं. ६४७२ए/२ वर बांधण्यात आलेला, मिळकत नं. W3BZ२०००३५२, लक्ष्मीनगर, फलटण, ता. फलटण, जिल्हा सातारा-४१५५२३, श्री. अर्जुन सिताराम पवार यांच्या मालकीचा,	राखीव किंमत : रु. १८,८६,०००/- बयाणा : रु. १,८८,६००/-	रु. ७०,५७,९११.८४	खाते क्र.: ६९५८०१९८००५०००० आयएफएससी: UBIN0569585
		मोकळा एनए प्लॉट नं. २, स. नं. १०६/१/३, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेजजवळ, झिरपवाडी, फलटण, ता. फलटण, जिल्हा सातारा– ४९५५२३,	बयाणा : रु. १,८०,५००/-		श्री. दत्तू कदम- ९९२१३३१२५४
		फ्लॅट नं. ए-१२, २रा मजला, रामकुंड टॉवर-ए, प्लॉट नं. २/ए, सीटीएस नं. ६४७२ए/२ वर बांधण्यात आलेला, मिळकत नं. W3BZ२०००३५२, लक्ष्मीनगर, फलटण, ता. फलटण, जिल्हा सातारा-४१५५२३, सौ. सुरेखा अर्जुन पवार यांच्या मालकीचा,	राखीव किंमत : रु. २०,१०,०००/- बयाणा : रु. २,०१,०००/-		
rete	_		2 2.		

 ई-ऑक्शनची तारीख: दि. २१/१२/२०२२, दु. ०१.०० ते सायं. ५.०० दरम्यान. बयाणा रक्कम सादर करावयाची अंतिम तारीख: ई-ऑक्शन सुरू होण्यापूर्वी बयाणा रक्कम फक्त एम्एस्टीसी द्वारे भरणे आवश्यक आहे. जर काही बोजा असेल तर - माहिती नाही.

फ्लॅट नं. ३, १ ला मजला, प्लॉट नं. ३३, गट नं. ३२३, डॅफोडिल **राखीव किंमत** : रु. २१,००,०००/-

१ बीएचके फ्लॅट नं. ७०८, ७ वा मजला, ट्युलिप होम्स्, शिक्रापूर रोड, **राखीव किंमत** : रु. २०,००,०००/- रि. १६,८९,४०३.४८

तिरंगा हॉटेल जवळ, मेदनकरवाडी, चाकण, पुणे-४१०५०६. (क्षेत्रफळ

सोसायटीजवळ, ''साई एन्क्लेव्ह'', शिरगांव रोड, सोमाटणे, मावळ, पुणे-

६१७.१९ चौ.फ्.)

४१२१०६. (क्षेत्रफळ ६०.५० चौ.मी.)

• इन्कम टॅक्स ॲक्ट १९६१, सेक्शन १९४–आयए अंतर्गत रू. ५०.०० लाख किंवा त्यापेक्षा जास्त जमा करण्यात येणाऱ्या रक्कमेवर १% प्रमाणे टीडीएस् भरण्याची यशस्वी प्रस्तावकाची जबाबदारी असेल. यशस्वी प्रस्तावक किंवा खरेदीदाराने विक्री किंमतीच्या १% टीडीएस इन्कम टॅक्स विभागाचा फॉर्म नं. १६-बी, ज्यामध्ये विक्रीकर्त्याचा PAN नं. असेल, तो भरून इन्कम टॅक्स विभागाकडे दाखल करावा व टीडीएस् प्रमाणपत्राची मूळ पावती बँकेकडे सादर करावी. खरेदीदाराने सर्व स्थानिक कर, उत्पादन शुल्क आणि इतर सर्व वैधानिक देणी भरणे बंधनकारक आहे. विक्री प्रक्रियेसाठी जारी करण्यात आलेल्या कागदपत्रांसाठीची नोंदणी रक्कम आणि मुद्रांक शुल्क हे सर्व खरेदीदाराने भरावयाचे आहे. विक्रीच्या सविस्तर अटी आणि शर्ती पाहण्यासाठी कृपया युनियन बँक ऑफ इंडिया, सुरक्षित धनकोच्या वेबसाईट वरील लिंक म्हणजेच https://www.unionbankofindia.co.in// english/TenderViewAllAuction.aspx, www.unionbankofindia.co.in, https://ibapi.in वर संपर्क साधू शकतात. ई-ऑक्शन विक्री प्रक्रिया फक्त एम्एस्टीसी मार्फत करण्यात येईल.

बयाणा : रू. २,००,०००/-

बयाणा : रु. २,१०,०००/-

₹, ३२,9८,२२३,०८

अधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया दिनांक : ०१/१२/२०२२ स्थळ : पुणे